



८. मुंबई विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा अधिकारी यांच्या नावे देव्य रु.२०/- (रुपये वीस फक्त) नोंदणी शुल्क म्हणून रोख/भारतीय पोस्टल ऑर्डर / धनाकर्ष स्वरुपात मी जमा करीत आहे. / I remit herewith the enrolment fee of Rs. 20/- (Rupees Twenty Only) prescribed on its behalf in cash / Indian Postal Order / D.D. payable to the Finance and Accounts Officer, University of Mumbai, Fort, Mumbai-400 032

मी असेही घोषित करतो/करते की, महाराष्ट्र राज्याच्या कायद्यान्वये प्रमाणित अन्य कोणत्याही विद्यापीठात पदवीधर म्हणून माझे नाव नोंदवलेले नाही. / I hereby declare that I am not a registered graduate of any other University established by law in the State of Maharashtra.

मी असेही घोषित करतो/करते की, मी मुंबई विद्यापीठाच्या अन्य कुठल्याही विद्या शाखेचा/शाखेची पंजिकृत पदविधारक नाही. / I hereby also declare that I am not a registered graduate in any other faculty of the University of Mumbai.

मी ह्याद्वारे जाहीर करतो/करते की, मी भारतीय नागरीक असून वरील सर्व माहिती माझ्या माहिती व समजूतीप्रमाणे सत्य आहे. / I hereby declare that I am a citizen of India and that all the particulars given above are true to the best of my knowledge and belief.

स्थळ/Place: \_\_\_\_\_

दिनांक/Date: \_\_\_\_\_

(अर्जदाराची स्वाक्षरी/Signature of the Applicant)

(सूचना: जी व्यक्ती त्याच्या/तिच्या माहितीनुसार वा समजूतीनुसार जाणूनबुजून असत्य ज्ञापन करेल ती लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या विभाग ३१ खाली दंडनीय राहिल.)  
(Note:-Any person who makes a statement or declaration which is false and which he either knows or believes to be false or does not believe to be true is punishable under Section 31 of the Representation of the People Act, 1950.)

# विवाहानंतर नावात बदल झाला असल्यास किंवा अन्य कारणास्तव बदल झाला असल्यास सोबत विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र किंवा राजपत्राची प्रत जोडावी / If there is any change in name through marriage or any other reason attach marriage registration certificate or copy of Govt. gazette.

कार्यालयीन वापरसाठी /For Office use only